

आदिवासी उपयोजनांतर्गत “ शालेय शिक्षण” या उपशिर्षाखाली सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाकरिता लेखाशिर्ष २२०२ १९०१ , २२०२ १९४८ व २२०२ एच ९७३ (राज्य स्तरीय योजना) खाली निधी वितरीत करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक: बीयुडी-२०१७ / प्र.क्र.०४ / कार्यासन.६
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२
तारीख: १६ फेब्रुवारी, २०१८.

वाचा -

- १) वि, शासन परिपत्रक क्र.अर्थसं-२०१७/प्र.क्र.६८ / अर्थ-३, दि. ०१.०४.२०१७.
- २) वि. वि, शासन परिपत्रक क्र. अर्थसं-२०१७/प्र.क्र.७५ / अर्थ-३, दि. १८.०४.२०१७.
- ३) वि. वि, शासन परिपत्रक क्र. अर्थसं-२०१७/प्र.क्र.९४ / अर्थ-३, दि. ३०.०६.२०१७.
- ४) आ.वि. वि, शासन निर्णय क्र. बीयुडी- २०१७/ प्र.क्र. ०४/ का-०६, दि. १७-०६-२०१७.
- ५) शालेय शिक्षण विभाग, नस्ती क्रमांक- अनुवि- ४९१७ (७४/१७) / अर्थसंकल्प.

शासन निर्णय-

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत मागणी क्र.टी-५, २२०२- सर्वसाधारण शिक्षण, पंचवार्षिक योजनांतर्गत योजना, ०२- माध्यमिक शिक्षण, ७९६- जनजाती क्षेत्र उपयोजना, (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना- राज्य योजनांतर्गत योजना, (०१) ०२) सर्वसाधारण माध्यमिक शाळांना सहायक अनुदान (२२०२ १९०१) तसेच (०१) (०४) अशासकीय कनिष्ठ महाविद्यालयांना सहायक अनुदान (२२०२ १९४८) आणि (०१) (०७) सैनिकी शाळांमधील आदिवासी विद्यार्थ्यांच्या तुकडीला सहाय्य (२२०२ एच ९७३) ३६- सहायक अनुदाने (वेतन) या लेखाशिर्षाखाली सन २०१७-१८ या वर्षात अनुक्रमे रु. ५०५०.०० लाख, रु.२१७.४० लाख आणि रु. १४३२.६० लाख इतका निधी अर्थसंकल्पित करण्यात आलेला आहे.

सदरहू निधी शालेय शिक्षण विभागामार्फत राबविल्या जाणा-या योजनांच्या वेतनावर खर्च केला जात असल्याने आता उर्वरीत खालीलप्रमाणे निधी (१०० % च्या मर्यादेत) नियंत्रक अधिकारी, प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग यांना खर्चासाठी अर्थसंकल्पित वितरण प्रणालीवर वितरीत करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

(रुपये लाखात)

अ.क्र.	योजना	अर्थसंकल्पित तरतूद	यापुर्वी वितरीत तरतूद	प्रस्तावित वितरण
१	सर्वसाधारण माध्यमिक शाळांना सहायक अनुदान. (२२०२ १९०१)	५०५०.००	४०४०.००	१०१०.००
२	अशासकीय कनिष्ठ महाविद्यालयांना सहायक अनुदान (२२०२ १९४८)	२१७.४०	१७३.९२	४३.४८
३	सैनिक शाळेमधील आदिवासी विद्यार्थ्यांच्या तुकडीला सहाय्य (२२०२ एच ९७३)	१४३२.६०	११४६.०८	२८६.५२
	एकुण:-	६७००.००	५३६०.००	१३४०.००

२. सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरीत करण्यात आला आहे. नियंत्रण अधिकारी / विभागप्रमुख यांनी खर्चासंबंधीच्या सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून मंजूर आराखड्यानुसार याच वर्षात सदर निधी खर्च होईल याची दक्षता घ्यावी. तसेच उपलब्ध करून दिलेल्या तरतूदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल, लेखाशिर्षनिहाय / उपलेखाशिर्षनिहाय तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्टनिहाय माहिती, निधी उपयोगिता प्रमाणपत्र, संबंधित क्षेत्रीय अधिकारी यांनी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक; संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास; आदिवासी विकास विभाग व शालेय शिक्षण विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत पाठवणेबाबत सूचना देण्यात यावी.

३. नियंत्रण अधिकारी व विभाग प्रमुख यांनी आदिवासी उपयोजना क्षेत्रात अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रात तसेच आदिवासी उपयोजने क्षेत्राबाहेरील योजनांवर केलेला खर्च स्वतंत्रपणे नोंदविला जाईल याची दक्षता घ्यावी. जेणेकरून शासनाला आदिवासी क्षेत्रातील व उपयोजने क्षेत्राबाहेरील योजनांवर होणा-या खर्चावर लक्ष ठेवता येईल.

४. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या **वाचा** क्र.१ व क्र. २ अन्वये विभागास प्रदान केलेल्या अधिकारान्वये तसेच अनौपचारिक संदर्भ क्र. ७५ / व्यय-५, दि. २२-०१-२०१८ अन्वये दिलेल्या सहमतीस अनुसरून निर्गमित करण्यात येत असून सदर शासन निर्णयातील अटीची पूर्तता होत असल्याची शालेय शिक्षण विभागाने खात्री करावी.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१८०२१५११५९११८३२४ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

रविंद्र दि. औटे

अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रत,

१. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.
२. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.
३. शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे.

४. अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/ नागपूर/ अमरावती.
५. ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, ५ वा माळा, विधानभवन, मुंबई.
६. महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.
७. वित्त विभाग (अर्थ-१९) / (व्यय-१४) मंत्रालय, मुंबई-३२
८. निवडनस्ती, कार्यासन- ०६, आदिवासी विकास विभाग.